

अंध आणि अश्वी व्यंगामुळे अंध
असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष
वाहन भत्ता मंजूर करणे.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक टीआरए १३०९/सोआर १०३७/एसईआर-५
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० फेब्रुवारी १९८०.

शासन निर्णय

या शासकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणा जाण्यास अश्वी ठिकाणाहून परत येण्यास सर्वसाधारणपणे शारीरिक मदतीची आवश्यकता असते अशा अंध शासकीय कर्मचाऱ्यांना आणि हातापायांच्या विकलांगतेसहित अश्वी व्यंगामुळे अंध असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही सहाय्य मंजूर करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारा-
पोन होता. शासन आता असा निर्णय देते की, (कार्यव्ययो कर्मचाऱ्यांसहित) नियमित आस्थापनावर असलेल्या उपरोक्त प्रकारच्या अंध आणि हातापायांच्या विकलांगतेसहित अश्वीव्यंगामुळे अंध असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या १० टक्के अथवा कमाल ५० रुपये प्रती माह रक्कम विशेष वाहन भत्ता, घातोल अटी पूर्ण होत असल्यास मंजूर करण्यांत यावा.

(१) अश्वी व्यंगामुळे अंध असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला (पुरुष अथवा महिला) जर वरच्या अथवा घातल्या अवयवाची किमान ४० टक्के कायम स्वरूपाची आंशिक विकलांगता आहे किंवा वरच्या आणि घातल्या अवयवांची मिळून किमान ५० टक्के कायम स्वरूपाची आंशिक विकलांगता आहे, फक्त असेच शासकीय कर्मचारी उक्त विशेष वाहन भत्त्यासाठी पात्र असतील. शारीरिक अपंगतेच्या अंदाजासाठी, अमेरिकेतील अश्वीव्यंग शल्यचिकित्साकांसाठी अमेरिकन अर्कडेमी ऑफ ऑर्थोपोडोक सर्जन्स या संस्थेने कायमची शारीरिक अपंगता शोधून काढण्यासाठी तयार केलेल्या आणि सदर संस्थेच्या वतीने आर्टिफिशल लीम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी.टी.रोड, कानपूर यांनी प्रकाशित केलेल्या नियमावलीत संघित केलेल्या मानकांचा अवलंब/वापर करण्यांत यावा.

(२) अश्वीव्यंगामुळे अंध असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयाच्या अश्वीव्यंगोपचार विभाग प्रमुखांच्या शिफारशीनंतरच, फक्त, विशेष वाहन भत्ता अनुज्ञेय होईल.

(३) अंध कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासकीय रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभाग प्रमुखांच्या शिफारशीनंतरच, फक्त, विशेष वाहन भत्ता अनुज्ञेय होईल.

(४) सदर भत्ता (नैमित्तिक रजे व्यतिरिक्त) रजा, पदग्रहण अवधी, विलंबन या कालावधीत अनुज्ञेय असणार नाही.

२. या आदेशानुसार विशेष वाहन भत्ता मंजूर करण्यास सर्व विभाग प्रमुखांना शासन प्राधिकृत पोरत आहे. तदनुसार संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष वाहन भत्ता मंजूर करण्यासाठी त्यांच्या विभाग प्रमुखांकडे अर्ज करणे. विशेष वाहन भत्ता मंजूर करण्यासाठी योग्य त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची शिफारस मिळविल्यासाठी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची प्रकरणे सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संदर्भित

करण्याचा जबाबदारी विभाग प्रमुखावर राहिल. विभाग प्रमुखांनी, संबंधित वैद्यकीय अधिकार्यांचो शिफारस ज्या तारखेपासून प्राप्त होईल, त्या तारखेपासून उक्त वाहन भत्ता मंजूर करावा. तथापि विद्यमान कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उक्त विशेष वाहन भत्ता दिनांक १ जानेवारी १९८० पासून मंजूर करण्यात यावा. विशेष वाहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासमवेतच देण्यात यावा.

१. या संदर्भात असाही निर्णय घेण्यात आला आहे की, ज्या प्रकरणी उपरोक्त अणू कर्मचाऱ्यांना संबंधित विभाग प्रमुखांकडून वाहन भत्ता मंजूर करण्यासाठी वैद्यकीय शिफारस मिळविण्याकरीता त्यांच्या मुख्यालयाच्या बाहेराल ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले असेल अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष प्रवास भत्ता खर्चाखर्चाद्वारा रकमेचो प्रतोपूर्ती करण्यात यावो. सदर रक्कम प्रवास आणि मुक्काम याच्या घालावधोतील दैनिक भत्त्या व्यतिरिक्त दो-याबरोल प्रवासात अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्त्या खर्चाचो कमाल रक्कम असेल, तथापि प्रवासातमध्ये तसेच रुग्णालयातमध्ये घालवाया लागणारा कालावधो कामाचा कालावधो म्हणून समजण्यांत यावा.

४. ह्या आदेशाचो इंग्रजी प्रत सोबत जोडलो आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्रीमती एस. व्ही. पीडित,
शासनाचे उप सचिव, वित्त विभाग.

प्रति

- (१) महालेखापाल, महाराष्ट्र १, मुंबई,
- (२) महालेखापाल, महाराष्ट्र २, नागपूर,
- (३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (महाराष्ट्र राज्य),
- (४) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- (५) राज्यपालांचे सचिव,
- (६) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- (७) सर्व मंत्र्यांचे व राज्य मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक,
- * (८) प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * (९) प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * (१०) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- * (११) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * (१२) वारेन्ट उप संचालक, वाणिज्य लेखा परीक्षा, शासकीय वाहतूक लेखा परीक्षा मंडळ, मुंबई,
- (१३) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपोर्नेक्स रोड, नवी दिल्ली,
- (१४) मंत्रालयाचे सर्व विभाग,
- (१५) मंत्रालयाच्या निरोनिराख्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
- (१६) सर्व जिल्हाधिकारी,
- (१७) सर्व विभागीय आयुक्त,
- (१८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- (१९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी,
- (२०) संपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
- (२१) वित्त विभागातील सर्व कार्यासिने,
- (२२) निवड नस्ती, कार्यासिन एसईआर-५, वित्त विभाग,
- * (२३) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

पत्राद्वारे.

क्रमांक

दिनांक

यांच्या माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रत पाठविण्यात आली आहे.